## JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD

CORPORATE OFFICE: PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

TEL: +91-124-4624000, 2574326, 2574620 • FAX: +91-124-2574327, 4624215

E-mail: contacts@jindaldrilling.in Website: www.jindal.com

CIN No: L27201MH1983PLC233813

E-Communication

JDIL/SECT/19/

July 09, 2019

**BSE Ltd** 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001 Security Code: 511034

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block-G Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051 Security Code: JINDRILL

Sub: Notice published in the news paper

Ref: Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sirs,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47(3) read with Schedule III of SEBI (Listing, Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 the Company hereby informs that a Notice to shareholder has been published in "Financial Express" (English newspaper), "Navshakti" (Marathi Newspaper) on July 09, 2019 pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and Rule 6 of Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and as amended from time to time.

We would also like to inform you that as per Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, we have also sent individual notices, to the shareholders who have not claimed dividend for the last seven consecutive years and whose shares are liable to be transferred to the De-mat Account of IEPF Authority during the financial year 2019-20.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

For Jindal Drilling & Industries Limited

Saurabh Agrawal

Samoth

**Company Secretary** 







# LEELA-BROOKFIELD DEAL

# Conclude probe in two weeks, NCLT directs Sebi

THE LEELA

FE BUREAU Mumbai, July 8

THE NATIONAL COMPANY
Law Tribunal (NCLT) on Monday directed the Securities and Exchange Board of India (Sebi) to wrap up its investigations into the proposed sale of Hotel Leelaventure's various undertakings to Brookfield in about two weeks, during a hearing on the bankruptcy case against Hotel Leelaventure initiated by JM Financial Asset Reconstruction.

This was after the counsel representing the regulator intimated the tribunal that it will take up to three months to complete ongoing investigations of the proposed sale of Hotel Leelaventure's various undertakings to Brookfield, based on complaints it received from minority shareholders IT Cand Life Insurance Corporation of India (LIC).

The NCIT has adjourned hearing on the case to July 25. During the proceedings, Ashish Pyasi of Dhir & Dhir Associates, counsel to Hotel Leelaventure, argued that Sebi had been directed by the NCLT to complete its examination of ITC's complaint by July 8, but the regulator had not done so, having been provided information by Hotel Leela and JM Financial Asset Reconstruction

The counsel further said in view of the injunction, the deal with Brookfield is stalled and

Company.

erty it owns in Agra was subject to approval of shareholders, lenders and other regulatory, statutory approvals. A postal ballot notice seek-

Delhi and Udaipur. The prop-

A postal ballot notice seeking shareholders' approval to this sale was also issued, with the voting period ending on April 24.

According to a letter to Hotel Leelaventure, Sebi had already sought comments from the company on alleged violation of provisions pertaining to related-party transactions.

The regulator's directions came within hours of an ITC petition in the NCLT against Hotel Leelaventure, alleging suppression and mismanagement of minority shareholders.

ITC's petition objected to the Brookfield transaction, alleging it would leave Hotel Leelaventure a mere shell with only liabilities while allowing promoters to benefit while leaving minority shareholders holding worthless shares with no underlying business or assets.

# ₹70K-cr capital infusion in PSBs credit positive: S&P

PRESSTRUST OF INDIA New Delhi, July 8

THE PROPOSED ₹70,000-CRORE capital infusion into public sector banks (PSBs) will provide a timely booster to these lenders, S&P Global Ratings has said.

The move, announced in the Budget, is likely to be credit positive for the banking sector and the economy, S&P said in a note titled 'India's Budget attempts to address trust deficit in the financial sector'.

"Webelieve the capital infusion will help PSBs make necessary haircuts on their weak corporate loans and shore up their capital adequacy," said S&P Global Rating credit analyst Geeta Chugh. The capital infusion will help some banks to come out of the central bank's prompt corrective action and resume lending and clean up their balance sheets.

S&P said it believes PSBs still require substantial reforms to improve risk management, service quality, efficiency, and diversity of product offerings. The agency said the government has also signalled liquidity support for financially sound NBFCs. PSBs' purchase of high-rated pooled assets of ₹1 lakh crore will now be eligible for a one-time six months' partial credit guarantee by the government for a first loss of up to 10%.

# Incentives to GIFT City could boost financial activities

BHARADWAJ SHARMA Mumbai, July 8

FINANCE MINISTER NIR-MALA Sitharaman has proposed several additional tax benefits to make it attractive for investors to operate out of the International Financial Services Centre (IFSC) at Gujarat International Finance Tec-City (GIFT City) located in Gandhinagar.

Sops announced in the Budget include extending income tax waiver of up to 10 years from 5 years, exemption from dividend distribution tax from current and accumulated income to companies and mutual funds, exemptions on capital gains tax to Category-III AIFs and interest payment on loan taken from non-residents.

"Also, key measures related to aircraft leasing business, reinsurance business and tax benefits, etc will enable significant offshore finance activities to take place from India," said Tapan Ray, MD & group CEO at GIFT City. Through the Global Securities Market (GSM) platform, India INX has raised \$344.62 billion from 13 debt issues. The GSM is a debt listing platform managed by India INX.

In June, Adani Green Energy through its three subsidiaries became the first issuer of green bonds on that platform. Green bonds of three subsidiaries of Adani Green



Energy worth \$500 million were listed.

At IFSC, a non-resident is currently not required to pay capital gains tax on transfer of specified securities made on a recognised stock exchange in the IFSC. This benefit is proposed to be extended to Category-III AIFs where all unit holders are non-residents.

"Permittingaircraft financing and leasing activity in IFSC will be a boost to GIFT City and help in bringing new business," said V Balasubramaniam, MD & CEO of India International Exchange IFSC. A series of tax concessions have already been provided to businesses being carried out from the IESC.

bution tax (DDT) is not levied on distribution of dividend by a company located in IFSC if the same is distributed out of current income. It is proposed to extend this benefit of exemption to distribution out of accumulated profit which has been accumulated by the unit after April 1, 2017 from

operations in IFSC.

In order to facilitate setting up of mutual funds in the IFSC, it is proposed that there would be no additional tax on distribution of any amount on or after September 1, 2019, by a specified mutual fund out of its income derived from transactions made on a recognised stock exchange located in any IFSC.

# Govt injects ₹3.15 lakh crore into PSBs in 11 years

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 8

THE GOVERNMENTINFUSED over ₹3.15 lakh croreinto publicsector banks (PSBs) in the 11 years through 2018-19, Parliament was informed on Monday.

Ministerofstateforfinance Anurag Singh Thakur said in the Lok Sabhaas per RBI guidelines, banks are required to maintain a minimum capital to risk-weighted assets ratio (CRAR) of 9%.

As on March 31, 2019, all 18 PSBs meet this minimum CRAR requirement, the minister said. PSBs source capital through internal capital generation, mobilisation of capital from markets and infusion by the government. Thus, capital infusion by the government complements PSBs' internal

capital generation and mobilisation of capital from the

markets. The government has

cannot be acted upon, further

suggesting that hearing be

deferred because of these

dated March 18, Hotel Leela

informed it has entered into a

binding agreement with a

Brookfield Asset Management

(Brookfield)-sponsored private

real estate fund to sell by way of

slump sale, four hotels the

Leela Group owns. They are

located in Bengaluru, Chennai,

In an exchange notice

"peculiar circumstances".

proposed to make provision for infusion of ₹70,000 crore into PSBs in the Budget.

# MAHANAGAR TELEPHONE NIGAM LIMITED Corp. & Regd. Off.: Mahanagar Doorsanchar Sadan, 5th Floor, 9, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003

NOTICE INVITING e-TENDER

T.E.No.:MTNL/20-80[884]/2019-MM/2019-20/VDSL 2 DSLAM Dt.:09.07.2019

MTNL invites online bids from reputed vendors for procurement of VDSL 2 DSLAM with Vectoring (G.993.5) / IP Access Node (Compact type) on Rate Contract Basis for MTNL Delhi and Mumbai. For details log on to website https://eprocure.gov.in/eprocure/app or waste mtpl.in.

DGM (MAN) MTNL CO



## MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office.: Pipe Nagar, Village - Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra; CIN: L99999MH1988PLC080545 Tel.: 02194-238511; E-mail: secretarial@mahaseam.com; Website: www.jindal.com

## NOTICE

# TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, as amended.

The Rules, interalia, provide for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government. Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address. The Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.jindal.com. Shareholders are requested to verify the details of shares liable to be transferred to IEPF.

Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by 15th October, 2019, those equity share(s) in respect of which the dividend(s) remain unclaimed, shall be transferred to IEPF without any further notice to the shareholders and no claim shall lie against the Company in respect of the equity share(s) so transferred.

Shareholders may also note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

Where shares are held in physical form, the Company will issue duplicate share certificate(s) and transfer the said shares to IEPF. Upon issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s) will automatically stand cancelled. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of Corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the IEPF Authority.

The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

For any Clarification on the matter, please contact the Company at the Corporate office at Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram – 122 003 or email at secretarial@mahaseam.com or the Company's Registrar and Share Transfer Agent at Alankit Assignments Limited (Unit – Maharashtra Seamless Limited), Alankit Height, 1- E/ 13, Jhandewalan Extension, New Delhi - 110055.

For MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

Gurugram 8th July, 2019



D.C. GUPTA V.P. & Company Secretary

# JINDAL DRILLING & INDUSTRIES LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY) ice: Pipe Nagar, Village- Sukeli, N.

Registered Office: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402126, Maharashtra; CIN: L27201MH1983PLC233813 Tel.: 02194-238511; E-mail: secretarial@jindaldrilling.in; Website: www.jindal.com

# TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, as amended.

The Rules, interalia, provide for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government. Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address. The Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.jindal.com. Shareholders are requested to verify the details of shares

Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by 15th October, 2019, those equity share(s) in respect of which the dividend(s) remain unclaimed, shall be transferred to IEPF without any further notice to the shareholders and no claim shall lie against the Company in respect of the equity share(s) so transferred.

Shareholders may also note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

Where shares are held in physical form, the Company will issue duplicate share certificate(s) and transfer

the said shares to IEPF. Upon issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s)

will automatically stand cancelled. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of Corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the IEPF Authority.

The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the

regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

For any Clarification on the matter, please contact the Company at the Corporate office at Plot No. 30,

Institutional Sector - 44, Gurugram – 122 003 or email at secretarial@jindaldrilling.in or the Company's Registrar and Share Transfer Agent at Alankit Assignments Limited (Unit – Jindal Drilling & Industries Limited), Alankit Height, 1- E/ 13, Jhandewalan Extension, New Delhi - 110055.

For JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

Gurugram 8th July, 2019



Saurabh Agrawal Company Secretary Membership No.:A36163

#### KIRLOSKAR INDUSTRIES LIMITED

A Kirloskar Group Company Registered Office: Office No. 801, 8" Floor, Cello Platina, Fergusson College Road, Shivajinagar, Pune 411 005 CIN: L70100PN1978PLC088972



**Enriching Lives** 

#### NOTICE OF 25<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATE

Notice is hereby given that 25" Annual General Meeting (AGM) of Kirloskar Industries Limited (the Company) will be held on Thursday, the 8" day of August 2019, at 2.00 p.m. at S. M. Joshi Socialist Foundation, (S. M. Joshi Hall), S. No. 191/192, Navi Peth, Near Ganjave Chowk, Pune 411 030, to transact the business as set out in the Notice of AGM.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, Rules thereof and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 2<sup>nd</sup> August 2019 to Thursday, 8<sup>th</sup> August 2019, (both days inclusive), for determining the list of members, who will be entitled to receive dividend on equity shares, if declared, at the AGM.

The Notice of AGM along with the Statement annexed to the Notice pursuant to

the provisions of Section 102 of the Companies Act, 2013 and the Annual Report of the Company for Financial Year 2018-19, have been sent to the Members at their postal addresses or e-mailed at e-mail addresses, registered with the Company / the Depository Participants (DPs) / the Registrar and Share Transfer Agent (R & T Agent), as the case may be. The aforesaid documents are also available on the website of the Company viz., www.kil.net.in

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and as amended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard - 2 on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its members holding shares as on 1" August 2019, being cut-off date, to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. The Members may cast their votes using an e-voting system from a place other than the venue of the meeting ('Remote e-voting'). The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) to provide Remote e-voting facility. The details of Remote e-voting are as under:

- Date of completion of sending Notice of AGM along with the Annual Report: 8" July 2019.
- The Remote e-voting period commences on Monday, 5<sup>th</sup> August 2019 (9.00 a.m.) and ends on Wednesday, 7<sup>th</sup> August 2019 (5.00 p.m.).
- 3. Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date i.e. Thursday, 1st August 2019, may obtain the login ID and password by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or <a href="mailto:pune@linkintime.co.in">pune@linkintime.co.in</a>. If a person is already registered with NSDL for Remote e-voting, then existing user ID and password can be used for casting vote. If you forgot your password, you can reset your password by using 'Forgot User Details / Password' option available on <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>. A member can also use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the e-voting system of NSDI.
- the e-voting system of NSDL.

  4. The Members are also informed that:
  - a. Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on 7" August 2019.
     b. The facility for voting through 'Ballot Form' will be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by Remote e-voting shall be able to exercise their right at the meeting
- through 'Ballot Form'.

  c. A member may participate in the AGM even after exercising his right to vote
- through Remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.

  d. A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Thursday, 1<sup>st</sup> August 2019, shall be entitled to avail the facility of either Remote e-voting or voting at the AGM through 'Ballot Form'.
- The procedure of electronic voting is available in the Notice of AGM as well as in the email sent to the Members by NSDL.
- The Notice of AGM is available on Company's website viz. www.kil.net.in and on NSDL's website viz. www.evoting.nsdl.com

6. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available on the website <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> under the 'Downloads Section' or you can contact on toll free number 1800-222-990 or Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL, Trade World, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 at designated e-mail IDs: <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or <a href="mailto:pallavid@nsdl.co.in">pallavid@nsdl.co.in</a> or at telephone no. (022) 2499 4545, who will address the grievances related to electronic voting. The Members can also write to the Company Secretary at <a href="mailto:investorrelations@kirloskar.com">investorrelations@kirloskar.com</a> or at the Registered

The Members can opt for only one mode of voting i.e., either through remote e-voting or through 'Ballot Form'. If a Member casts votes by both modes, voting done through Remote e-voting shall prevail and the 'Ballot Form' shall be treated as invalid.

> By the Order of the Board of Directors For KIRLOSKAR INDUSTRIES LIMITED

Place : Pune ASHWINI MALI Date : 8 July 2019 Company Secretary

Tel: +91 20 2970 4374
 Fax: +91 20 2970 4374

Email: investorrelations@kirloskar.com
 Website: www.kil.net.in

# provided to businesses being action carried out from the IFSC. stock At present, dividend distri-

# Ambuja Cement AMBUJA CEMENTS LIMITED

Regd. Office: P.O Ambujanagar, Tal. Kodinar, Dist. Gir Somnath, Gujarat 362715.

Corporate Office: Elegant Business Park, MIDC Cross Road "B",
Off Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai. 400059.

CIN No:L26942GJ1981PLC004717 • Website: www.ambujacement.com
email:shares@ambujacement.com

### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the

25th July, 2019 to consider, inter alia, the unaudited financial results for the quarter ended 30th June, 2019.

This intimation is also available on the website of the company www.ambujacement.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com

For AMBUJA CEMENTS LTD

Place: Mumbai Date: 08 July, 2019 Sd/-RAJIV GANDHI COMPANY SECRETARY

GrameenKoota'

# CREDITACCESS GRAMEEN LIMITED

(Formerly known as Grameen Koota Financial Services Private Limited)

Regd. Office: New No. 49 (Old No725), 46" Cross, 8" Block, Jayanagar,

(Next to Rajalakshmi Kalayana Mantap) Bengaluru KA-560071

CIN: L51216KA1991PLC053425

# NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Members of CreditAccess Grameen Limited will be held on Thursday, August 1, 2019, at 10:30 a.m. at Pai Vista Convention Hall, II floor, GSB Bhavan, #34, Patalamma Temple Road, Near South End Circle, Basavanagudi, Bangalore-560004, to transact the business as set out in the Notice separately sent to the Members on July 8, 2019 and also uploaded on the website of the Company, www.grameenkoota.org and on the website of Karvy Fintech Private Limited (Karvy) at http://evoting.karvy.com.

In compliance with the provisions of Regulation 44 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, the Company has provided remote e-voting facility for transacting all the items of business through Karvy which will commence on July 29, 2019 (9:00 a.m.) and ends on July 31, 2019 (5:00 p.m.). The remote e-voting module will be disabled by Karvy and the remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. The Company has appointed CS C Dwarakanath, Company Secretary in Practice, No.31, 3<sup>rd</sup> Floor, Rear Block, Opp. Karanji Anjaneya Temple, West Anjaneya Temple Street, Basavanagudi, Bangalore-560004, to conduct the scrutiny of the votes cast in the remote e-voting process and poll at the venue of the AGM of the Company.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date i.e., Friday, July 26, 2019, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the meeting through poll at the venue of AGM. Any person who acquires shares of the Company and becomes Members of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on July 26, 2019, may approach the Company for issuance of User ID for exercising their votes by electronic means. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but will not be entitled to cast their vote again.

Members may go through note no. 10 of the AGM Notice relating to shareholder instructions for remote e-voting. All correspondence/queries/grievances relating to instructions on remote e-voting, may be addressed to Mr. Revanth Yeeravalli, Contact No. 040-67162222, at (Unit: CreditAccess Grameen Limited) Karvy Fintech Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot No. 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032.

The aggregate result of remote e-voting and poll in the AGM will be announced by the Company on its website and will be informed to the Stock Exchange within prescribed time limits after the AGM.

By order of the Board of Directors

Bengaluru July 8, 2019

Syam Kumar R Company Secretary

# LOST & FOUND

Myself Ansari Mohd Faizal Mohd Zafar Ahmed, I have lost my D Pharmacy Marksheets of both 1st and 2nd year while travelling near Govandi station. I have completed my D Pharmacy in 2014 from Board of Bangalore, Karnataka. My Registration No is Q615004. Requesting all of you if anyone found it please contact me on

# 9920494394

जाहीर नोटीस याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, श्रीपः पेघना संजय तळेकर, रा. रविंद्र आर्केड, प्लॉट क्र. २०१, एफ विंग, पांडा, बल्याणी रोड, टिटवाळा (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे यांनी या कार्यालयास त्यांचे पती के. संजाय सहदेव तळेकर मयत झाले आहेत. अर्जदार यांची सासू के. पथुपती सहदेव तळेकर हे गिरणी कामगार असून ते मयत झाले आहेत. सदर वारसाना प्हाडा तर्फे वारस दाखला पिळणेबाबत विनंती अर्ज केला आहे. सदर अर्जावर तलाठी सझा पांडा यांचेमफंत वारसांची चौक्शी करून वारस पंचनामा सादर केला असून पंचनाम्याचे अवलोकन केले असता खालीलप्रमाणे वारस असल्याचे निदर्शनास येतात.

|           | वास्साचा तप                | 19116 | 1                     |
|-----------|----------------------------|-------|-----------------------|
| अ.<br>इत. | नाव                        | वय    | मयत<br>व्यक्तीशी नाते |
| ٩         | श्रीम. मेघना संजय<br>तळेकर | 80    | पत्नी                 |
| 5         | जान्हवी संजय<br>तळेकर      | १९    | मुलगी                 |
| 3         | प्राची संजय तळेकर          | १७    | मुलगी                 |
| ٧         | तन्मय संजय तळेकर           | 88    | मुलगी                 |

तलाढी सद्भा पांडा याचेकडील अहवालानुसार उक्त नमूद केलेप्रमाणे वारस असल्याचे दिसून येतात. तरी याबाबत कोणाचे हक, आक्षेप असल्यास किंवा कोणाचे हक्क प्रस्थापित होत असल्यास आवश्यक त्या पुराव्यासह तहसिलदार कार्यालय, कल्याण येथे सदर नोटीस प्रसिद्ध केल्यापासून ७ दिवसांच्या आत उपस्थित राहावे. अन्त्रथा उपलब्ध कागद्वपत्रांच्या आधारे पृढील निर्णय घेण्यात येईल याची दृसया नोंद्र घ्यावी.

क्र. पहसूल/कक्ष-१/रे-१०/ हक्रनोंद/ वारसनोंद/कावि-२४३५/

दिनांक - ०६/०७/२०१९ सही/-तहसिलदार, कल्याण

|             |   | र्गर्म जी   |
|-------------|---|---|
|             |   | व्यक्तीकरिता आमंत्रण  |
|             |   | रिम्नात्त्वुशन ओसेस कार कार्पोरेट वसंन्स) रेप्युलेशन,   |
|             |   | १९ ३२९ (६) अकंत)<br>स्त तप्रशील   |
|             | समाध<br>समाध  | QUALIFIED SANCE   |
| ₹.          | रुपपरिट कणरूप वना व<br>रुपपरिट कणरूपे क्या रुधापने वी तारीख   | टेंग आफ्रशोर सिपिटेंड<br>पार्च २१, २००७   |
| 3.          | प्राचिकरण ज्या अंतरीत काँगीरेट कणको   | कंपनी निसंधक, पंसर्द  |
| ٠.          | आप दल्ल ज्या जलात का पाट कलका<br>स्थापित/नोदणीकृत आहेत  | SALI HAND, GAS  |
| ٧.          | कोपरिट जलको च कोपरिट आयद्वेटिटी<br>नंबर /लिपिटेड लायबिलिटी आयद्वेटिटी<br>फिकेयन नंबर  | यु६२०१०ए पएच२००२पीएलसी१२१६५७  |
| S.          | नोदणीङ्स कार्यासय आणि (असत्यास) पुष्टय<br>कार्यासयाचा प्रमा   | नोद, कार्यालय-यूनिट क्र. भी ००२- वस पत्रला, एव्हरे<br>निचार, रूप्सेटेक पार्क प्लॉटक, डी-३, डीटीसी रहस्टीयल से<br>वुर्वे एपआयडीसी, नची पुमर्ट, खणे, पहाराष्ट्र-४०० ७७५   |
| ٤.          | संपरिट समस्त्रेचे नावशे सुरू हेण्याची ताशेख   | एप्रिल २४, २०१९   |
| ls.         | स्वारस्य।च्या अधिन्यतीर्वारवा आपंत्रणाची वारोख  | ८ जुतै, २०१९  |
| ۷.          | संहितेचे रुत्तप २५ (२) (एच) अन्तर्य<br>रिस्तेत कुशन अनेदारांकरिता पा इता येथे उपलब्ध<br>अहे                                 | पाष्ट्रीती रिख्नेत्युरान प्रोफेशमल यांच्याकञ्चन पृथ्वील १पेल<br>आयदी: resolutionsudin@gmail.com नर फिलनता<br>येहेल. तसेच www.tagottsnore.in. या संदेन्सण्यत्यानर<br>देखी ल उपलब्ध असेल.   |
| ۲.          | रुलप २९ ए अन्यये लागू अग्रतेले अधावतेची<br>प्रमाणके येथे उपलब्ध आहेत  | www.ippigovin या संदेतस्थलान् उपलब्ध असेता व्ह<br>वार्यकाडप्रवाञ्चलान्या द्वारा आणि www.tagati<br>share in देवेल हारे पिलन् शरुता.  |
| to.         | स्वारस्याच्या अधिन्यको पिलम्याची अतिप तारोख   | अग्रिट १७, २०११   |
| ٠,          | प्रास्त्राचिक रिहालयुक्त अर्जेदाराँची तारपुरती सूची   | अग्रिक्ट २२, २०१९   |
| ١٩.         | तत्पुरत्या स्चिन्य जरीसाठी अशेष जव<br>रुरुपाची अंतिप तरीख   | ऑफ्ट २७, २०१९   |
| Ça.         | अरुत किर रिझेंट कुशन अनेदारांची अंतिप सूची<br>जरी करण्याची तरीख   | सप्टेंबर ६, २०१९  |
| ξ¥.         | अस्त किर रिसेंट कुशन अनेदारांना पाहितीलेख ,<br>इस्ट्रेंटकुशन पेंट्रिक्स च रिसेंटकुशन प्लानची<br>चिनंती जारी स्टब्स ची तारीख | ऑफ्ट २२, २०१९   |
| ęu.         | रिह्मेन यूगन प्लेन, इब्हेन्य्एशन पेट्निस,<br>इन्डॉफेंशन पेपोरेन्डप आणि गुडील पाहिसी<br>करिता जिनेती फिल्लिकथाची गण्टत       | रियो त्यूशन प्लान (आरएफआरपी), इनेत्यूशन पेटीन्य<br>आणि इन्होत्पेशन पेपोरंडप (आयएप) व्यरेता निनंती<br>रिह्मोत्युशन प्रोफेशनत कडून हेपेल आयडी resolution-<br>sudio@gnail.com आणि www.tagattsnore.in<br>पाण्यपात्न उपलब्ध असेल.  |
| 18          | स्हित्युत्रन प्तीन्स जया करुषाची अविध वार्वेख   | सप्टेंबर २१, २०१९   |
| ţu.         | -<br>रिस्रोत युरान ओं फेशनतसना रिस्रोतयुरान प्लॉन<br>जया करण्याची पच्यत   | रिसोत्युशन खालील पना सुदीप पद्धानाये रिसोत्युशन<br>अपेक्षानल इण्डा आणि फेल्प्स, १४ ना पजला, रहेना टॉन<br>बांद्रा कुलां क्वेप्लेक्स, बांद्रा (प्), पुंबर्द ४०० ०५ येथे<br>पोहरबंद लिलाफा पध्न सादर कराने, रिसोत्युशन न्लेन<br>इलेक्ट्रॉनिक पण्डतीने देखील खालील हमेल आवडी<br>प्रकारणवाडणवाडलुकाओ com आणि<br>www.tagaifsnos.in नर सादर करू शकताल. |
| <b>t</b> 4: | निबाद्य प्राधिकरणाला पंजुरीयाठी रिझोल्युशम<br>स्तेन जया करण्याची अंतिय तारीख  | ऑक्टोबर ६, २०१९   |
|             |   |   |

२३. प्रयम 'जी' बया प्रस्पशनाची तारीख ८ जुते, २०११ दिनांक-जुतै ८, २०१९, विकाण- पुंबई सुदिय पद्मान्य दे रिझोन्युशम प्रोफेशमल

द्वारे प्राप्त करू शक्तात

सुदीय पद्मानार्थ.

सुदिए पद्मान्त्र व

अयमेमीअव/आवरीए-००३/अवरी-

र्देपेल: resolutions udib@gmail.com

कॉफ्लेक्स, बांद्रा (प्), पुंबर ४०० ०५९

र्रपेसः Ib tagoris nora@duriandonalos com

देखील ip tagoris no ra@durrandonales com:

पना : ९०७ क्वीन्सपेट सीएचएस, हिरानंदानी इस्टेट,

घोडबंद्ध रोड लगत, अले -पश्चिम, पुंबई, ४००६०७

दएक औद फेल्पा, १४वा पजता, रहेज टॉबर, बांद्रा कुली

पुर्वाल त्यशील रिहारेन्युशम प्रोपेशमल यांच्याकद्दन पुढील हपेल

अयद्यै esolutorsudb@gnall.com अणि यांच्यारुद्धा

20203733-230870500073

गेंदणीकृत क्रयांक: आयमीमीआय/आयपीए-००५/आयपी-एन०००८०/२०१७-१८/१०७०५ ९०६, क्वीन्सपेट, हिर्देदानी क्रटेट, घोडबंक्स रोड लगत, खणे -पश्चिम, पुंबई -४०० ६०७ नोट- आहाँ / श्रीओसी ने कोणत्याही प्रकारच्या दायित्वाशिवाय आणि कोणतेही कारण न देत प्रक्रिया /अर्ज सुधारणा / स्ट् करण्याचे हक्क राख्य देवले आहेत. आरपी/श्रीओशी यांचा कोणत्याही बेली दशोआय करिला निकल बदलण्याचे रचेन्छ।निषय असेल

## जिंदाल ड्रिलिंग ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (डी. पी. जिंदाल ग्रुप कंपेनी)

१.९. रिहोत कुशन प्रोफेशनलाचे नाच आणि नोदणी

नाच, पता च हंपेल

२२. पुद्धे त तपशील येथे उपलब्ध

पंडलाच्या नोदणीनुसार रिझोन्युशम ओफेशमलाचे

रिहोर कुरान जो देशानलकरों कर अप रूपाचा पाना

नोंदणीकृत कार्यालय: पर्हप नगर, गाव सुकेळी, एन. एच. १७, बी.के.जी. रोड, तालुका - रोहा, जिल्हा रायगढ- ४०२९२६, महाराष्ट्र; स्रीआयएन: एल२७२०१एमएच१९८३पीएलसी२३३८९३ फोन : ०२९९४ – २३८५९९ ; ईमेल : sacratarial@jindaldrilling.com; वेबसाईट : www.jindal.com

इन्ट्रेस्टर एज्युके शन ऑण्ड प्रोटेक्शन फंड कडे कंपनीच्या

इक्टिरी शेअसंचे हस्तांतर

सदर सुचना ही कंपनी अधिनियम, २०९३ सहवाचता सुधारणेनुसार निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसुचित इन्ब्हेस्टर एज्युकेशन ऑण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ऑण्ड रिफंड) रुल्स २०१६ ("रुल्स") च्या तरतुर्दीनुसार प्रकाशित करण्यात

रुल्समध्ये इतर बाबींसह केंद्र सरकारद्वारे स्थापित इन्क्रेस्टर एज्युकेशन अण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे सात क्रमवार वर्षाकरिता शेअरहोल्डर्सद्वारे रोख न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भातील सर्व शेअर्स हस्तांतर करण्याची तखुद आहे. त्यानुसार कंपनीने त्यांच्या सध्याच्या पत्त्यावर सदर रूल्स अंतर्गत आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या शेअरहोल्डर्सना वैयक्तिक पत्रव्यवहार पाठविला आहे. कंपनीने तिची वेबसाईट www.jindal.com वर आयईपीएफकडे हस्तांतरणासाठी नियत शेअर्स आणि अशा शेअरहोल्डर्सचा तपशील अपलोडसुच्दा केला आहे. शेअरहोल्डर्सना आयईपीएफकडे हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या शेअर्सचा तपशील पहताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे.

शेअरहोल्डर्सना नोंद्र घेण्यची विनंती करण्यात येते की, जर लाभांशाचा १५ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत दावा न केला गेल्यास दावारहित असलेल्या लाभां प्राच्या संदर्भातील इक्तिरी प्रोअर्स हे प्रोअरहोल्डर्सना पुढील कोणतीही सूचना न देता आयर्डपीएफकडे हस्तांतरित करण्यात येतील आणि अगा हस्तांतरित इक्तिटी ग्रेअसंच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही.

शेअरहोल्डर्सनी ही सप्टा नोंद प्यावी की. काही असल्यास अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयईपीएफकडे हस्तांतरित दावारहित लाभांश आणि शेअर्स दोन्हींचा रूस अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब करून आयईपीएफ प्राधिकरणाकड्स परत मिळविण्यासाठी दावा करता येईल.

जेथे शेअर्स प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेले आहेत तेथे कंपनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि आयईपीएफक हे सदर शेअर्स हस्तांतरित करेल. प्रतिलिपी शेक्स प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मूळ शेक्स प्रमाणपत्र आपोक्षाप रद होईल. जेथे शेक्स डिमॅट स्वरुपात धारण केलेले असतील तेथे कंपनी आयईपीएफ प्राधिकरणाच्या हिमेंट खात्यामध्ये सदर शेअर्स हस्तांतर करणे त्यांना शक्य होण्यासाठी

हिपाँजिटरीजना कार्पोरेट ऑक्शनच्या स्वरुपात योग्य ती माहिती देईल. शेअरहोल्डर्सनी पुढे नोंद च्यावी की, तिच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेला तपशील हा रूल्सनुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर करण्यासाठी कंपनीद्वारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भातील प्रेशी सूचना मानण्यात यावी.

याबाबत कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया प्लॉट का. ३०, इन्स्टिट्यूशनला सेक्टर-४४, गुरुग्राम- १२२००३ येथील कॉपॉस्ट कार्यालयात कंपनीला किंवा येथे secretarial@jindaldrilling.com ईमेल किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट अलंकित असाईन मेंटस् लिमिटेड (युनिट - जिंदाल डि्लिंग ऑण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड), अलंकित हाईटस्, १-ई, इंडेवालन एक्स्टेंशन, नवी दिल्ली-१९० ०५५. यांना संपर्क करू शकता.

जिंदाल ड्रिलिंग ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड करिता सौरभ अग्रवाल वही. पी. आणि कंपनी सेक्रेटरी

सभासदत्व कः ए३६१६३

८ ज्लै, २०१९

येणार आहेत.



# **ी आयसीआयसीआय** होम फायनान्स

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टावर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (ई), मुंबई 40005 1. कॉर्पो. कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, आरपीजी टॉवर्स, अंधेरी कुर्ला रोड, जे.बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००५९ शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, टान्स टेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी-पू मुंबई - ४०००९३,

#### जाहीर सचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा व लिलाव (नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 सहवाचता सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 चे तरतुदी अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरीता ई-लिलाव विक्री सुचना विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सूचना देण्यात येते की खालील वर्णन केलेल्या स्थावर मिळकती तारण धनकोंककडे गहाण/ प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकान्यांनी घेतला आहे आणि त्या खाली दिलेल्या संक्षिप्त तपशिलानुसार "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही तेथे आहे" तत्याने विकप्यात

| अ.<br>क्रं.<br>(अ) | कर्जदाराचे/सह.<br>कर्जदाराचे/<br>हमीरदाराचे नाव/<br>कर्ज खाते क्रमांक<br>(बी)                            | काही असल्यास ज्ञात बोजासह<br>तारण मरोचा तपशील<br>(सी)  | येणेबाकी<br>रक्कम<br>र<br>(डी)                       | आरक्षित<br>मूल्य<br>(रुपयात)<br><b>₹</b><br>(ई) | इसारा<br>अनामत<br>ठेव<br>(रुपयात)<br>रू<br>(एफ) | मालमतेच्या<br>परीक्षणची<br>तारीख<br>आणि वेळ<br>(जी)                  | लिलाव<br>तारीख<br>आणि<br>वेळ<br>(एव)         |
|--------------------|--|--|--|---|---|--|--|
| 8.                 | श्री. मनोज आर. जयसवाल<br>(कर्जदाराचे)/<br>सौ. नीलम जयसवाल<br>(सह-कर्जदाराचे)<br>एनएचएमयुएम००००<br>७४१२२२ | फ्लॉट नं. ००१, तळमजला, गोविंद<br>अनंत, बी विंग, ओल्ड पोस्ट ऑफिस<br>जवळ, सीटीएस क्रमांक १२७३, १२७३<br>ए/११२७३/२, पनवेल- ४०१२३०,<br>मोजमापित क्षेत्र ७३९ चौ.फू. मिळकतीचा<br>स्टेटस: फ्री होल्ड | ₹<br>२९,२३,<br>५७४/-<br>(जुलै ०१,<br>२०१९<br>पर्यंत) | ₹<br>४२,५०<br>०००/-                             | ₹<br>४,२५,<br>०००/-                             | जुलै १६,<br>२०१९<br>दुपारी<br>०२:०० ते<br>संध्याकाळी<br>०५:०० पर्यंत | जुलै ३१,<br>२०१९<br>संकाळी<br>११:००<br>पासून |

ऑनलाईन लिलाव हा लिलाव एजन्सी 'श्रीराम ऑटोमॉल इंडिया लि.' ची वेबसाईट (युआरएल लिंक - https://eauctions.samil.in) यावर होईल. गहाणदार/नोटिस यांना जुलै ३०, २०१९ रोजी दुपारी ४.०० पर्यंत एकूण थकबाकीसह पुढील व्याज भरण्यासाठी शेवटची संधी देण्यात येते, कसूर केल्यास सदर तारा माल मत्ता वेळापत्रकाप्रमाणे विकण्यात येतील.

संभाव्य बोलीदारांनी जुलै ३०, २०१९ रोजी द.४.०० किंवा पूर्वी आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तीसरा मजला, टान्स टेड सेंटर, फ्लोरल खेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी-पू मुंबई - ४००० ९३. येथे किंवा आमचे मार्केटिंग एजंट श्रीराम ऑटोमॉल इंडिया लि. त्यांचे कार्यालय लॉयड्स सेंटर पॉइंट, पहिला मजला, टाटा मोटर्स शोरूम वरील, युनिट क्र. ११ आणि १२, १०९६ ए अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५, महाराष्ट्र भारत.येथे पोहोचतील अशा पध्दतीने "मिळकतीच्या खरेदीकरिता प्रस्ताव" असे ठळकपणे लिहिलेल्या मोहोरबंद लिफाफ्यातून वरील सदर इसारा अनामत रक्कम (रकाना क्र. (एफ) मध्ये उल्लेखित) सह त्यांचे प्रस्ताव सादर करने आवश्यक आहे. मार्केटिंग एजन्ती लिलाव योग्य पद्धतीने करण्यासाठी लिलावकर्ते म्हणून काम करतील. डीडी/पीओ हे मंबई येथे देय "आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या" च्या नावे राष्ट्रीयीकृत शेंड्यल्ड बेंकेकडील असणे आवश्यक आहे. निरिक्षण, लिलावाच्या अटी आणि शर्ती किंवा निविदा सादरीकरणाच्या संदर्भात पुढील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या मोबाईल क्र ८४५४०८९३५३/८२९१९५८७६५/९९९३०३४९८८ संपर्क कराया. ज्या निविदांना बँक/ई-लिलाव विक्रेले अधिकार्या कडून पोच दिलेली असेल आणि संपूर्ण तपशिलांसह कट-ऑफ तारखेपूर्वी नोंदविलेल्या असतील त्याच फक्त लिलावासाठी विचारात घेतल्या जातील

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली फेटाळण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकान्यानी राखून ठेवले आहेत. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी कृपया आयसीआयसीआय बँक लि. च्या वेबसाईंटला भेट द्या.

https://www.icicibank.com/notice-board/properties-for-sale/properties.page?

स्वाक्षरित/-दिनांक : जुलै ०९, २०१९ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई आयसीआयसीआय हाँम फायनान्स कंपनी लिमिटेड,

# बाटलीबॉय लि

नोंदणीकृत कार्यालय : भारत हाऊस, ५ वा मजला, १०४, बी. एस. मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१ सीआयएन: एल५२३२०एमएच१९४१पीएलसी००३४९४ फोन : +९१ (२२) ६६३७८२००, फॅक्स : +९१ (२२) २२६७५६०१

वेबसाईट : www.ballibol.com ई-मेल : investors@ballibol.com

७५ बी बार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ ई-मतदानाची माहिती आणि बुक कलोजरची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, बाटलीबॉय लिमिटेडची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही दिनांक २४ मे, २०१९ रोजीच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार

करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रि अंड ॲग्रिकल्चर, बाबासाहेब डहाणूकर हॉल. ओरिकॉन हाऊस, ६ वा मजला, १२ के. दुभाव मार्ग, काळाघोडा, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे बुधवार, ३१ जुलै, २०१९ रोजी दु. ३.०० वा. भाप्रवे घेण्यात येणार आहे.

एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे इमेल पत्ते नोंद्रविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१८-१९ कॉरता वार्षिक अहवाल हा परवानगी असलेल्या पध्दतीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर इतर सर्व सभासदांना पाठविण्यात आला आहे. एजीएमची सूचना पाठविण्याचे काम ८ जुलै, २०१९ रोजी पूर्ण झाले आहे. एजीएमची सूचना आणि २०१८-१९ च्या वर्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.batiboi.com वर सुध्दा

कट ऑफ तारीख- २४ मे, २०१९ रोजीस प्रत्यक्ष स्वस्पात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वस्पात शेअर्स धारण केलेले सभासद एजीएमच्या ठिकाणाच्या व्यक्तिरक्त अन्य ठिकाणाहन सीडीएसएल द्वारे पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत (दुरस्थ ई-मतदान) एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रोनिकली त्यांचे मतदान कर शकतात. सर्व सभासटांना कळविण्यात येते की:

- सचनेत नम्द्र केलेल्या व्यवसायाचा इलेक्टॉनिक माध्यामाने मतदानामार्फत व्यवहार करता.
- दुस्थ ई-मतदान मंगळवार, २७ जुलै , २०१९ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे सुस्वात
- दुस्थ ई-मतदान मंगळवार, ३० जुलै, २०१९ रोजी साथं. ५.०० वा. भाप्रवे संपेल. एजीएममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान करण्यासाठी पन्नता उरविण्यासाठी कट ऑफ तारीख २४ जुलै , २०१९ आहे.
- ई-मतदानाला ३० जुलै, २०१९ रोजी साथ. ५.०० वा. भाप्रवे नंतर परवानगी देण्यात
- ई-मतदान मोड्युल त्यानंतर मतदानाकरिता सीडीएसएल द्वारे बंद करण्यात येईल. सभासदाने उरावावर एकदा केलेल्या मतदानात त्यानंतर बदल करता येगार नाही.
- बॅलट पेपरमार्फत मतदानाची सुविधा सभेत हजर असलेल्या सभासदांकरिता एजीएममध्ये उपलब्ध क्नप्थात येईल, ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुध्दा एजीएमला हजर राह् शकतात परंतू एजीएममध्ये पुन्हा मतदान क्रमण्यासाठी हक्कदार नाहीत.
- ई- मतदान प्रक्रियेशी संबंधित कोणतीही चौकशी किंवा तकारीकरिता संशासद फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकतात आणि ई-मतदान मॉड्युल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evolingindia.com येथे सीडीएसएलच्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा थी. सतिश पाटील, सहा. व्यवस्थापक, आर ॲण्ड टी. ऑपरेशन्स, डाटामॅटिक्स बिझनेस सॉल्युशन्स लिमिटेड, प्लॉट इर. बी-५, पार्ट-बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, अधेरी (पू.), मुंबई- ४०००९३. फोन क. ०२२-६६७११२२३८, इमेल : investorsqry@datamaticsbpm.com यांना संपर्क करावा.

बाद्वारे ही सुध्दा सूचना ट्रेप्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता कंपनी (मॅनेजमेंट ऑप्ड ऑडमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग) ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंटस् रे रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता गुस्वार, २५ जुलै, २०१९ ते बुधवार, ३१ जुलै , २०१९ (दोम्ही दिवस मिळुन) बंद राहतील.

ठिकाण : मुंबई दिनांक : ८ जुलै, २०१९ बाटलीबाँच लि. करिता गणपत सावंत क्यनी सचिव

## जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळिवण्यात येते की, गांव मौजे परसान, महसूल निमाग - कोफराड, ता. बसई, जि. गलघर, येथील औ, गॉल कॅजिटन रॉडीम्न ह्यांचे असर्ड विरार शहर महानगर-गलिका, को कराज विभागांतील राहते घर, मालमत्ता क. KF02/24/2, गहिला मजला, क्षेत्र ५५० चौ.फट. (क्षेत्र आसेसमेंट उतारा). सदर मालमत्ता मिळकात आगदी भिवींबाद बोजाबिर हित आहे किंवा जाही या परिश्वाणाकरिता सदर पकरण आमच्या अशिलां से आमच्या कड़े सोपविले आहे. तरी सदर मिळकती संबंधाने की णाहीक है हितसंबंधाच्या दृष्टीके गृहाण, दान, बक्षीसक्त, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टी ने विधिग्राहय ठरेल आशा लेखी हरकत घेण्यासारखा गुरावा आसेल तर त्यां नी सदरवी मेटीस प्रसिख बाले गस्न १४ दिवसांच्या आत लेखी, कायदेशिर गुराव्यांसकट आ रती हरकत आमवे कार्यातय ऑफिस ने, २, सूषिम बिल्डींग, डांगे टॉनरच्या मागे, फ्लायझोव्हर ब्रिज जबळ, नालासो गरा (ए.),४*०*१ २०३, येथे सादर कराजी, आन्यथा कोणावी काहीब हरकत गर्ही व हरकत, हक्क आसत्यास तो सोडूग देण्यात आला आहे. आसे समज् र सदर मिळकत अगदी रिवर्विवाद बोजाविरहित आहे, आसा दाखता (Clear Title Certificate) देण्यात येईल. हि नोंद् घ्याची

दि: ०९/०७/२०१९ ऑड. रिना एस. रॉड्रोम्ज, वकील

#### PUBLIC NOTICE

Smt. Hardevi Chandiram Bhagtani, wife of Late Shri Chandiram Jhamandas Bhagtani a member Magathane Hill-View Co-operative Housing Society Limited, situated at Building No. 15 (HIG), Opp. Suvidya High School, Magathane, Borivall (East), Mumbai-400066 and holding Flat No.305, in the said building of the society, died on 25-02-2012. Shri Kamal Chandiram Bhagtani has made an application for transfer of the Shares no. 11 to 15 of the Society and rights, title and interest of the said flat of the deceased member to his name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/ objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 21 days from the publication of this notice. with copies of such documents and other proofs in support of such claims/ objections. I no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with prior appointment from the date of publication of the notice till the date of expiry of Place: Mumbai

> For and on behalf of Magathane Hill-View Co-operative Housing Society Limited

मागणी स्वना तारीख आणि व्यक्ताची

Hon. Secretary

# Changing Rules Changing Lives

कर्जदार/हमीदाराचे नाव

भारती निलेश भगत (सह-कर्जदार)

दिनांकः २९-०७-२०१९

ठिकाणः मुंबई

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड राष्ट्रीय कार्यालय : टॉक्स, बी विंग, ६ आणि ८ वा मजला, अनंत कानेकर मार्ग, बांद्रा (पूर्व) , मुंबई-

क्षेत्रीय कार्यालयः ४१, साकेस्पेअर सरली, १ला मजला, डक्खॅक हाऊस, कलकता-७०० ०१७,

परिणिष्ट 🗸 जब्जा सुबना (स्थायर मिळकतीकरिता)

ज्याअथीं, निम्नस्वाक्षरीकारांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉमोरेशन लिमिटेड (डीएवएफएल) वे प्राधिकृत अधिकारी या नात्य ले सिक्युरिटायझेरान अँड रिकन्सटकरान ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अन्त्रये आणि कलम १३(१२) सहवाचरा नियम ३ सिक्य रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) स्तम, २००२ अन्वयं प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या अधिकान्यांट्रारे निर्गमित मागणी सवना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांस सूचनेत नमूद करण्यात आलेल्या एकमेची परतफेड सूचनेच्या तारखेच्या ६० दिक्सांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरत्याने, यादारे कर्जदार/हमीदार आणि सर्जसामान्य जनतेला सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकवीचा कळवा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवावता सदर स्तसच्या नियम ८ अन्वयं प्राप्त अधिकारांच। बागर करून घेतला, वारण महांचे बिचामेचनासाठी ह्यांना उपलब्ध असलेह्य। बेळेच्य। संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरत्दीकडे कर्जदारांचे लक्ष बेधण्यात येत आहे. बिरोपत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इराप्ता देण्यात येतो की, मिळकत यांच्याशी व्यवहार करू नये व मिळकर यांच्याशी केलेला कोणवाही व्यवहार हा डीएवएफएल यांस. खालील नमुद्र स्क्रम आणि व्यावासाठी भाराअधीन राहील.

तारण मतेचे वर्णन

| कजदार/हमीदाराचे नाव<br>(शाखे चे नाव)  | तारण मताचे वर्णन<br>(स्थावर मिळकत)   | मागणी सूचना तारीख आणि<br>रक्कम   | कब्जाची<br>तारीख |
|---|--|--|------------------|
| (एलसी क्र. ००००७५६५/सेंट्रल शाखा)<br>यतिन शिवाजी पाटील (कर्जदार)<br>लक्ष्मी यतिन पाटील (सह-कर्जदार)                                       | क्लंट क्र. १३, ७ वा मजला, लीला अपार्टमेंट, पांडुप<br>गाव रोड, भाटीया हास्पिटलरोड, भांडुप पश्चिम,<br>मुंबई, मुंबई उपनगर-४०० ०७८, येथे स्थित<br>मिळक्तीचे सर्व ते भाग आणि विभाग.                               | २६.११.२०१८ करिता<br>स. ६१,४७,२९०/- (स्पर्य<br>एकस्ट लाख सतेवाळीस कार<br>दोनरो कवद आणि शून्य पैसे मात्र)          | ०४/०७/२०१९       |
| (एलसी क्र. ००००१०७१२/वसईशास्त्रा)<br>दिवोळकर बळकृष्ण देव (कर्जदत्त)<br>अनुराधा बी दिवोळकर (सह-कर्जदत्त)                                   | फ्लंट क. ००१, तळ मजला, इमा क. ३, ओमकार<br>पार्क सीएव एसप्ल, साई बाबा मंद्रिराजवळ, मलवेल<br>पाडा रोड, मलवेल पाडा रोड, मलवेल पाडा, विरार<br>पूर्व, ठाणे-४०१ ३०३, येथे स्थित मिळकतीचे सर्व ते<br>भाग आणि विभाग. | २६.११.२०१८ करिता<br>ह. १,५५,८९६/ - (हपये तीन<br>लाख पंचावत्र इजार आदशे<br>शाह्याणव पैसे आणि शृत्य पैसे<br>मात्र) | ०४/०७/२०१९       |
| (एल्स्सी क्र. ०००२९३७९/मुंबई मेट्री शास्त्रा)<br>रामकुमार बी गुप्ता (कर्जदार)<br>ममता रामकुमार गुप्ता आणि भगवान बी गुप्ता<br>(सह-कर्जदार) | फ्लंट क. ४०१, ४ था मजला, ए विंग, महादेव<br>सीएवएसप्ल, राजे जे. हॉटलपुढे, मानवेल पाडा रोड,<br>आर जे नगर, विसार पूर्व, पालधर, ठाणे-४०१ ३०३.<br>येथे स्थित मिळकतीचे सर्व ते पाग आणि विपाग.                      | २७.०३.२०१९ करिता<br>६. २५,७२,३२१/- (स्पर्ये<br>पंचर्वीस लाख बहातर हजार<br>तीनरो एकवीस आणि शूच पैसे<br>मात्र)     | ०४/०७/२०१९       |
| (एलसी क. ००००११९२४/वसईशाखा)<br>कौशिक वी मिसी (कर्जदार)<br>वृषाली के मिसी (सह-कर्जदार)   | पतंट क. ०२, तळ मजला, बी विंग, ब्रिझा अंकर पार्क,<br>आवोळे तलाव आणि एव्हरसाईन सिटलास्ट स्टंप वसई<br>पूर्व, मान्वेल पाडा, विरार पूर्व, ठाणे ४०१ ३०३. येथे<br>हिस्रत मिळकतीवें सर्व ते पाग आणि विपाग.           | २७.०३.२०१९ करिता<br>इ. १६.५५,९२५/- (स्पर्ये<br>सोळा लाख पंचावत्र इजार<br>नऊशे पंचवीस आणि शूच पैसे<br>मात्र)      | ०४/०७/२०१९       |
| (एलसी क्र. ००००२४१३१/ मुंबई मेट्रो<br>शाखा) जिर्तेद मोहक्ताल बोराना (कर्जदार)<br>प्रवीण मोहक्ताल बोराना (सह-कर्जदार)                      | फ्लंट क. ६०१, ६ वा मजला, इमा क. १२ए, एम.<br>बारिया इस्टेट, मानवेल पाडा तलाव समोर, कारणिल<br>नगररोड, मानवेल पाडा, विराह पूर्व, ठाणे-४०१ ३०३.<br>येथे स्थित मिळकती वे सर्व ते पाग आणि विपाग.                   | २७.०३.२०१९ करिता<br>स. ११,९३,१००/- (स्पर्ये<br>अकरा लाख याम्णव हजार<br>शंभर आणि शून्य पैसे मात्र)                | 08/06/3088       |
| (एलसी क्र. ०००००८०५०/वसईशाखा)<br>प्रतहादभाईप्रभुदास सुवार मिली (कर्जदार)<br>संध्या प्रतहादभाई सुवार मिली (सह-<br>कर्जदार)                 | पतंद क. ५०४, ५ वा मजला, डी विंग, इमात टाईप<br>एस. सी. ११, स्काय हाईट्स, अवोळे गाव, एव्हरशाईन<br>सिटी, लास्टस्टॉपजवळ, वसई पूर्व, ठाणे-४०१ २०१.<br>येथे स्थित मिळकती वे सर्व ते पाग आणि विपाग.                 | २६.११.२०१९ करिता<br>इ. ८,७५,४६७/- (स्पर्ये आठ<br>लाख पंच्याहत्तर हजार वारशे<br>सदसष्ट आणि शृन्य पैसे मात्र)      | 08/06/3086       |
| (एलसी क. ००००८४६४/ठाणे शाखा)<br>पूजा कांतिकुमार लखदिवे (कर्जदार)<br>स्पेश दताराम कांबळी (सह-कर्जदार)                                      | पसंट क. २, तळ मजता, श्री. गणधीशकृपा<br>सीरवरसस्त, खीपाटीस मैदानजवळ, तुकारम नगर,<br>डॉबिवसी प्टाणे-४२१ २०१, वेशे स्थित<br>मिळकतीचे सर्व ते पाग आणि विपाग.   | २७.०३.२०१९ करिता<br>इ.१५,४९.७२७/ - (स्पर्ये<br>पंथरा लाख एकोणपत्रास हजार<br>सातरो सताबीस आणि शूच पैसे<br>मात्र)  | ०५/०७/२०१९       |
| (एलसी क्र. ०००००५५३/पेण शाखा)<br>सेरज अहमद शेख (कर्जदार)<br>सम्रिना सेरज शेख (सह-कर्जदार)   | पत्तंट क्र. २०२, २ रा मजला, जी विंग, जगदंशा<br>आशिष गार्डन विंचपाडा, सिन्हिल कोर्टजवळ, पेणे,<br>रायगड-४०१ १०७. येथे स्थित मिळवतीचे सर्व ते<br>भाग आणि विभाग.   | १३.०६.२०१८ करिता<br>६. ८,०७,२३७/- (रुपये आठ<br>लाख सात हजार दोनशे सदतीस<br>आणि शून्य पैसे मात्र)                 | 04/06/3088       |
| (एलसी क्र. ०००००८३२ /कर्जत शाखा)<br>संतोष सक्ष्मण यादव (कर्जदार)<br>मनिषा संतोष यादव (सह-कर्जदार)   | पत्तंद्र क्र. ३०१, ३ रा मजला, गोविंद्र मतहार, मातीश्री<br>होलजवळ, दहिवाली, कर्जत, रायगड-४१० २०१.<br>येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.   | २४.१०.२०१८ करिता<br>स.१५.२६.६९३/- (स्पये<br>पंधरा लाख सञ्जीस हजार सहारो<br>प्र्याण्याव आणि शृत्य पैसे मात्र)     | ०५/०७/२०१९       |
| (एलसी क्र. ००००५७५१/वसई शाखा)<br>प्रतिक हरेश कन्त्रर (कर्जदार)  | प्लॉट क. ५६, ए विंग, फ्लंट क. ०१, तळ मजला,<br>इमारत श्री प्रस्थ कॉम्प्लेबस, नालासोपहा पश्चिम,<br>ठाणे-४०१ २०५. येथे स्थित मिळकतीचे सर्व ते पण<br>आणि विभाग.  | २७.१२.२०१८ करिता<br>६.७.७९.९६०/- (स्पर्ये सात<br>लाख एकोण ऐसी लाख नऊशे<br>साठआणि शून्य पैसे मात्र)               | ०५/०७/२०१९       |
| (एलसी क. ००००० ३७४/नधगाव शाखा)<br>संदीप राज् विदेकर (कर्जदार)<br>गीतांजली शदुर (सह-कर्जदार)   | पत्तंट क. ५०३, ५ वा मजता, डी विंग, इमा. क. ३,<br>द्विस, प्लोबल अरेना, डांन बांस्को स्कुलपुढे, तिव ही<br>रोड, गाव तिव ही नायगाव पूर्व, पालवह, ठाणे-४०१<br>२०५. येथे स्थित मिळकतीवे सर्व ते भाग आणि<br>विभाग.  | २७.१२.२०१८ करिता<br>इ. ३०,१७,९०२/- (स्पर्ये<br>तीस लाख सतरा हजार नजशे<br>दोन आणि शृन्य पैसे मात्र)               | ०५/०७/२०१९       |
| (एलसी क. ००००२६३१/पनवेल शाखा)<br>सविन तुकसम जाधव (कर्जदस)<br>प्रियंका सविन जाधव (सह-कर्जदार)  | पत्तंट का. २०२, २ रामजला, ए विंग, पिस पार्क,<br>देशिवली गाव, जुना पुणे, मराठी हायवे, पनवेल, नवी<br>मुंबई, रायगड-४०१ २०६. येथे स्थित मिळकती वेसर्व<br>ते पाग आणि विभाग.                                       | २३.०४.२०१८ करिता<br>इ. १५,०४,५८९/- (स्पर्ये<br>पंधरा लाख बार इजार पावशे<br>देशवार्देशी आणि शून्य पैसे मात्र)     | 04/06/2088       |
| (एलसी क. ००००८८५७/मुंबई मेट्रो शास्त्रा)<br>प्रकुल मोहन गायकवाड (कर्जदार)<br>मोहन भिक् गायकवाड (सह-कर्जदार)                               | फ्तंट क्र. आर५-डी-५०१, अतुत्य मंत्रश्रांन रियत्टी<br>प्रा. ति., शिरगाव बदतापूर, ठाणे-४२१ ५०३. येथे<br>स्थित मिळक्तीचे सर्व ते भाग आणि विभाग.   | २६.११.२०१८ कीस्ता<br>इ. ७,३१,४०८/- (स्पर्ये सात<br>लाख एकतीस इजार वारशे आठ<br>आणि शृत्य पैसे मात्र)              | ०५/०७/२०१९       |
| (एलसी क्र. ००००६०११/कत्याण शाखा)<br>संदेश डी बन्ये (कर्जदार)<br>सुनिता देऊ बन्ये (सह-कर्जदार)   | पत्तंट क्र. ५०४, विष्वहर्ता पार्क, कांस्प्लेबस<br>सीरवण्या, ५ वा मजला, गरिबावावाडा, गाव-<br>शिवाजी नगर, डीबिवली, ठाणे-४२१ २०२. येथे<br>स्थित मिळकतीवे सर्व ते पाग आणि विपाग.                                 | २४.१०.२०१८ करिता<br>स. १४.८०,२९०/- (स्पर्ये<br>वीदा लाख ऐंशी हजार दोनसे<br>क्वद आणि शूच पैसे मात्र)              | o4/06/2088       |
| (एलसी क्र. ००००६९४७/कत्याण शाखा)<br>निलेश तुकाराम भगत (कर्जदार)   | फ्लंट क. ५०१, ५ वा मजला, विंतामणी टांवर,<br>पाईप-लाईन बस स्टांम आणि टेमध्र पाडाजवळ,  | २६.११.२०१८ कविता<br>स. १६,२१,२९६/- (स्पर्य   | ०५/०७/२०१९       |

औस्वाल हायस्कृतजबळ, पिवंडी, ठाणे-४२१ ३०२.

येथे स्थित मिळकती वे सर्व ते भाग आणि विभाग.

सोळा लाख एकवीस हजार

दोनशे शङ्घाष्णव आणि शृत्य पैसे

मात्र)

सही/

(प्राधिकत अधिकारी)

दिवाण हाऊसिंग फाव्सान्स कॉपॉरेशन लिमिटेड

# PUBLIC NOTICE

Mrs. REBECCA D. BIRWADKAR and Mr. ABNER S. PINGLE, the nominees of Ms. SOPHIE DAVID, the deceased member of our society, have jointly applied for membership of EMGEE GREENS CO-OPERATIVE, HOUSING, SOCIETY LTD., MTV Road, Near Dosti Estate, Wadala (East), MUMBAI 400037 and or transfer of shares under share certificate No.107, with distinctive numbers from 1061 to 1070 (both inclusive) and for the transfer of Flat No.:- C-0404 in the society building held by the deceased member. Any person/s having objection to the ransfer of the said shares to the nominees and / or claim over the said so such claim or objective is not eceived within fifteen days from publication of this notice, the society shall transfer the said shares to the name of Mrs. REBECCA D. BIRWADKAR and Mr. ABNER. S. PINGLE and admit them as members of the society.

HON, SECRETARY For EMGEE GREENS PLACE MUMBAI HSG. SOC. LTD.. DATE :- 5th JULY, 2019

CHAIRMAN

#### जाहीर सूचना

याद्वारे सुबना देण्यात येते की, आमबे अशील फ्तंट क्र. २१ ।) श्री. रमन भक्ती दास दोशी (विक्रेते) सह ॥) श्रीम. रक्षा संजय देखाई, श्रीमः अमिता केतन भुता, Iv) श्रीमः पारूल मुकेश बोरा आणि 🗸) श्री. प्रशांत रमन दोशी (n ते v त्यामधील निश्वित पक्षकार) स्वर्गवासी थीम. भानुमती रमन दोशीवे वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी असलेले यांच्याकडून खरेदीकरिता इच्छुक आहेत. आम्ही वमीन धारक एन.ए. सर्व्हे क्र. २२३० क्लिपार्त आणि अंतिम प्लॉट क्र. ७० अंधेरी टीमीएस VI येथे स्थित ५३, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८ जय यशकंत अंधेरी को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि. मधील ''यशवंत नगर'' अशा ज्ञात इमारतीमधील ३रा मजला, ५०० वी. फ्. वटई क्षेत्र फ्लॉट क. २१ सह धारक रोअर प्रमाणपत्र क. ४६ धारक क्र. ९६ पासून ते १०० (दोघांचा समानेश) प्रत्येकी ह. ५०/- वे ५ शेअर्स वे

नमाधिकार तपासत आहोत . फ्लंट परिसर कोणत्याही प्रकारचे गहाण किंत्रा धारणाधिकार, दाने, तंटा, सर्न भार, प्रभारामासून

मुक्त आहे. सर्व व्यक्तीना उपरोक्त पस्तेट किंना त्याच्या कोणत्याही प्रकारच्या संबंधित कोणत्याही दावा असत्यास वारसा, रोअर, विक्री, गहाण, भाडेपड़ा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस, वाबा, अदलाबदल, प्रभार, प्रलंबिव बाद, पोटगी, सुनिधाधिकार, कोर्ट आदेश किंना पार किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे निम्नस्वाक्षरीकारांना अशा दाव्यांचे सर्व सबळ दस्तावेजांच्या मुळ प्रमाणित प्रतीसह लिखित सुवनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केत्यास अशा व्यक्तीवें कोणतेही दाले पूर्वपणे त्यागत्याचे, सोडन दित्याचे आणि आमच्या अशिलांबर

बंधनकारक नसत्याचे समबले बाईत. रविद्वनुमार एस. याद्य

वकील, उच्च न्यायालय दिनांका: ०९.०७.२०१९

ठिकाण: मंबई सी/ओ. गिरीय पी. जैन ॲण्ड कं. १०१-१०२ पिस हेवेन एन. एम. काळे मर्गा.

# PUBLIC NOTICE

दादर (पश्चिम) , मुंबई-४०००२८.

The Members

16/06/2019.

t is decided to call Annual General Body Meeting on Sunday 4th August, 2019 at 1.30 p.m. At The Society's Office to discuss the following agenda:

1) To read and confirm the previous Annual General Body Meeting held on 05/08/2018. 2) to approve the Annual Accounts for the year 2018-19 |duly Audited by Government Certified Auditor Mr. Navnath P. Pawar Joopy a [Audited Accounts is attached he rewith]. 3) To approve the Rectification Report on Audit Quenes painted out by auditor during the Audit of accounts for the year 2018-19 and approved in the M.C. Meeting held on

4) To appoint Statutory Auditor for the year 2019-20. 5) To discuss and decide about to include the written affinterest Amount of Rs. 1,33,932/-

For Flat No. 501 & 502 in their bills as per the suggestion given by auditor. 6) Action to be taken against defaulting members u/s. 101 of the M.S. Co-operative Society's Act 1960 as suggested by Auditor & appoint advocate to initiate recovery

proceedings against them and fix his

remuneration. 7) To send notice to Mr. Jagmohansing Anand for keeping /dumping unused material in the terrace and propose to line of Rs. 5,000/- if not removed within 15 days

from the date of notice. 8) To send notice to Flat No. 501 & 502 member Shin Jag mohansing Anand to encroach the Society's comman passage by shiking main doorahead illegally. 9) To send letter to Mr. Vinay N. Punjabi to

submit the certified xerox copy of registered Leave and Licence Agreement with internation to police for subletting his flat without the permission of the Society and propose to charge penalty of Rs. 5,000/- for non submission of the documents. 10) To send letter to Sint . Sulochaina Bajaj for

running catering business from her flat for which she has not submitted copy of licence. obtained from BMC and food and drug department and propose to line Rs. 5,000/for non submitting the permission from BMC and food and drug department and not using commercial gas connection. 11) To decide about not to allow individual

member to take photographs of the comman property of the society without the permission of the Hon. Secretary. 12) To discuss and decide about Harassing

the owner of Bar and Restaurant Mrs. Rudraksha Vehicle Pvt. Ltd. With malafied intention; even though the permission and NOC taken for running the Bar and Restaurant from the society during the year 2016-17, 2017-18 and 2018-19. 13) To discuss about misusing the Society's letter head for making complaints against the

Shap No. I, II & III to Government Authorities with matafied intention. 14) To discuss and decide about giving fresh NOC to Shop No. 1, II & III forrunning Barand

Restaurant. 15) Taissue fresh NOC to Shap No. 1, 11& 111 to amalgamate the Shops, change of user from commercial shop to Bar and Restaurant and merge/Amalgamate and make any addition and alterations in the three shops. 16) Taissue NOC for electing mansoon shed

forShop No. 1, 11&111. 17) To discuss and decide to recover the legal charges from such members who have made any dispute with the society and society has to compel to appoint advocate for such litigation and expenditure incurred on such feesand modental charges. 18) To discuss and decide about repair of

Society's watchman's toilet and approve the approximate expenditure. 19) Any other matter with the permission of the chair.

Date: 09.07.2019 Honorary Secretary For SURAL MANDIR CO-OP, HSG. SOC. LTD. 45A, Gazadar Scheme, Off. North Avenue Road, Santacruz (W), mumba - 400 054.

जाहिर नोटीस

सर्व सबंघीतां ना ह्या जाहीर नोटीसी द्वारे कळिबण्यात येते की, गाव मौजे ज्वंद्र, ता बहाई, जि. पालघर, येथील सर्वे नं, ३५, हि. नं, ७, क्षेत्र - २१-२ (हे आर), आकार१ ६९ क्र रैसे आणि सर्वे नं, ३६, हि. नं, १, क्षेत्र १-०२-९ (हे,ब्लार), आकार ७.५६ क रैसे ही मिळकत औ, घन:प्रयाम रामभाउ गरीत, रा. जूबंद्र, ता. बसई, जि. गलघर हुएं से माझे आशिता स कायम विकत देण्याचे मान्य व काबुल केत्ले आहे. तरी सदरघे मिळकतींवर कोणाही व्यक्ति वा संस्थेचा आसत्यास त्यां में सद्स्वी मोटीस प्रसिष्द बालेगस् म १४ (चौदा) दिवसांचे आत सर्व त्या लेखें कागद्मे स्त्री पराव्यासहित खालील पत्यावर कळवाने, आ मधा तसा कोणावाही, कोणत्याही पकारचा हकक वा अधिकार नाही वा असत्यास तो सोड्रन देण्यात आलेला आहे असे समज् पुद्धील व्यवहार गुर्ण करण्यात येईल, कागदो ग्रेगी पुराज्यानिमा आलेल्या हरकतींचा निवार केला जाणार नहीं याची सर्व संबंधितानी नोंद ध्याबी, रत्ता : मृ.पो.ज्वंद्र, ता, वसई जि. पालघर,

> ऑह, देवधी म्हारी, (खरेदीदाराचे बकील,)

#### PUBLIC NOTICE Shri Avinash Virendra Tiwari a Membe

of the Disha Apartment Co-operative Housing Society Ltd. having, address at Disha Apartment C.H.S.L., B.P. Road, Opp. Chamunda Hospital, Kandarpada, Dahisar (W), Mumbai-400068 & holding Flat No. 102 & 103 (Partly) in the building of the Society, died on 28th May 2019 without making any nomination on his part.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/ with the secretary of the Society between 11:00 am to 09:00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Disha Apartment CHSL Date: 08/07/2019 Hon. Chairman

District Deputy Registrar, Cooperative Societies, Mumbai City (3) Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

MHADA Building, Gr. Floor, Room No, 69, Bandra (E), Mumbai 51 No.DDR-3/Mum/Deemed

Conveyance/Notice/1958/2019, Dt.6/7/20019 Public Notice in Form XIII of MOFA(Rule11(9)(e))

Before the Competent Authority Application No.101 of 2019 Versova Sea Side CHS Ltd. Regn. No. BOM/GEN/1317/1979

dt.5/6/1979 1055, J. P. Road, Andheri (West), Mumbai 400061

...Applicant

Versus M/s. Minakshi Builders Pvt.

Ltd. Versova Sea Side CHS Ltd., 1055, Versova, J. P. Road, Andheri

(West), Mumbai 400 061 Government of Maharashtra Through the collector, Mumbai Suburban District, Administrative Building, Bandra (East), Mumbai 400 051.

Smt. Motabai Ruimat Postonji Talati.

Shri. Palonji Ardesar Talati Versova Sea Side CHSL, 1055 Versova, J. P. Road, Andheri (West), Mumbai - 400 061

#### ...Respondents PUBLIC NOTICE

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents abovementioned.

The Applicant has prayed for grant of conveyance of land admeasuring about 2516.1 sq. mtrs., CTS No. 1055 situated at village Versova, Taluka Andheri, Mumbai Suburban District along with the building standing thereon in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 25/7/2019 at 3p.m. The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 25/07/2019 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/ claim/demand against the above case and the applicant/s is/are advised to be present on 25/07/2019 at 3.00 p.m. to collect the written reply, if any filed by the

interested parties. ) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/ declaration/ order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/ certificate/judgement is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte. By Order,

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City(3) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.